

कोविड कालावधीमध्ये कोविड मुळे पती मयत झालेल्या महिलेस अर्थसहाय्य देणे.

- योजनेचा उद्देश :- कोविड कालावधीमध्ये ज्या महिलेचा पती कोविड मुळे मयत झालेला आहे अशा महिलेस आर्थिक अडचणींमुळे उदरनिर्वाह करणेकरीता ब-याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यास त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमिकरण करणे.
- कार्यक्षेत्र :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र
- प्रस्तावित लाभार्थी संख्या :- प्राप्त अर्जातील पात्र अर्जानुसार
- अनुदानाची रक्कम :- रु. 1.50 लक्ष अर्थसहाय्य.
- योजनेच्या अटी व शर्ती :-

अ) मयत पतीचा मृत्यू खालील नमूद परिस्थितीत व 1 मार्च 2020 नंतर झालेला असावा.

- कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल असताना मृत्यू झाल्यास.
- कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास व त्यानंतर 14 दिवस गृह विलगीकरण काळात मृत्यू झाल्यास.
- कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून उपचार घेवून घरी परतल्यानंतर 07 (डिस्चार्जनंतर) 07 दिवसांतील गृह विलगीकरणातील मृत्यू.
- कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात उपचार घेवून घरी परतल्यानंतर पुनःश्च कोविड उपचाराकरीता रुग्णालयात दाखल असताना झालेला मृत्यू.
- कोविडमधून उपचार घेवून घरी आल्यानंतर म्युकरमायकोसिसमुळे घरी अथवा रुग्णालयातील वास्तव्य काळातील मृत्यू.
- कोविड सदृश्य लक्षणे असल्यामुळे (covid suspect) रुग्णालयात दाखल असतानाचा मृत्यू.

ब) अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे.

- मयत पतिचे/ महिलेचे/ कुटुंबाचे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मृत्यू पूर्वी मागील लगतचे किमान 03 वर्ष वास्तव्य असलेबाबत पुरावा म्हणून मालमत्ता धारक असल्यास मागील लगतच्या वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती/ निवडणूक ओळखपत्र/ मतदार यादीतील नांव/ पाणीपट्टी/ वीज बिल/ आधार कार्ड/ भाडे करारनामा/ पारपत्र (Pass Port)/ रेशनकार्ड / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पुरावा म्हणून सादर करावा लागेल. (यापैकी 1 पुरावा)
- विवाह प्रमाणपत्रांची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- पतिच्या मृत्यु दाखल्याची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय वर्ष 18 ते 50 वर्षांपर्यंतच्या महिलांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
- पती व अर्जदाराचे आधारकार्डची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे पॅनकार्डची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.(असल्यास)
- कोविडमुळे पती मयत असलेल्या महिलांसाठी नवी मुंबई महानगरपालिके मार्फत अनुज्ञेय असलेल्या दोन्ही योजनांचा लाभ एका वेळी महिलेस घेता येईल.
- सदर निधीचा वापर आवश्यक त्या कोणत्याही गरजेकरिता करण्यात येईल.
- अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे जमा करण्यात येतील.
- अर्जासमवेत RTGS साठी बँकेचे पासबुकची अथवा रद्द धनादेशाची (Cancelled Cheque) छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत अर्जदाराचा अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट साईज आकाराचा फोटो.
- महिलेच्या मयत पतीचा कोविड पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल / कोविड संशयित रुग्णालयात दाखल असताना झालेला मयत संदर्भात रुग्णालयाचे मृत्यू प्रमाणपत्र / घरी मृत्यू झाल्यास कोविड मृत्युचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे./रुग्णालयामधून घरी गेल्यावर 07 दिवसात मृत्यू झाला असल्यास रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड.
- अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे स्व:साक्षांकीत केलेली असावीत.

क) केंद्र शासन, राज्य शासन, व नवी मुंबई महानगरपालिकेद्वारा राबविण्यात येणा-या इतर योजनांच्या लाभा व्यतिरिक्त या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल.

महिला व बालकल्याण योजना या घटका अंतर्गत तरतुदीमधून :- अंदाजपत्रकीय तरतुदीच्या अधिन राहून